माजी सैनिकांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्याबाबत.

20160104114106340७

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
पुरकपत्र क्रमांक : विकाअ-२००९/प्र.क्र.२३१/५
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २६ मे, २००९.

वाचा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.विकाअ-२००७/४४०/प्र.क्र.१७४/२००७/५, दि.२५.०७.२००७.
२) शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग.क्र.विकाअ २००७/प्र.क्र.३८९/५, दि.१५.०१.२००८.

पुरकपत्र

संदर्भाधिन अ.क्र. (१) येथील शासन निर्णयाच्या प्रपत्र " अ " मधील अ.क्र.(२) ऐवजी सुधारित अ.क्र.(२) पुढीलप्रमाणे वाचावा :

" २) नियुक्ती करतांना व्यक्तीचे समाजातील स्थान आदरणीय असावे या दृष्टीने डॉक्टर, उद्योजक, वकील, प्राध्यापक, निवृत्त सरकारी अधिकारी, माजी सैनिक, शेतकरी, मजूर व सामाजिक कार्यकर्ते यांचा विचार केला जावा."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्र.मा.माळवदकर)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
मुख्य सचिव,
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
पोलीस महासंचालक, मुंबई,
सर्व पोलीस आयुक्त, महाराष्ट्र राज्य,
सर्व जिल्हा पोलीस अधिक्षक,
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
निवडनस्ती.